

राजेंद्र माने महाविद्यालयामध्ये “इ - एमबार्क २के१८” चे आयोजन

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयाच्या एम.एम.एस विभागामार्फत “इ - एमबार्क २के१८” स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रोल प्ले, डिबेट, बिझिनेस क्विझ,पोस्टर मेकिंग यासारख्या विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जनरल चॅम्पियनशिप हे या स्पर्धा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, एम एम एस विभागप्रमुख प्रा. सुदर्शन जाधव, प्रमुख पाहुणे आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुखचे वाणीज्य दिभागप्रमुख डॉ. एम.एच.मगदूम तसेच इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धक उपस्थित होते.

प्रथम एम एम एस विभागप्रमुख प्रा. सुदर्शन जाधव यांनी विभागामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सादर केली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. एम भागवत यांनी महाविद्यालयाचा मागील वर्षातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला व सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील सर्व विभागीय व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहाजी माने यांनी विद्यार्थ्यांनी अशा सारख्या उपक्रमामध्ये सातत्याने आपला सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे सांगितले.

माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पर्धक विद्यार्थ्यांना त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहिली पाहिजेत व मेहनत आणि चिकाटीने आपले ध्येय गाठले पाहिजे असे सांगुन विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यानंतर डी.बी.जे महाविद्यालय चिपळूण, बी.एच.बाईग महाविद्यालय लांजा, आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुख, रामराजे महाविद्यालय देवरुख येथून आलेल्या स्पर्धकांमध्ये सर्व स्पर्धा पार पडल्या.

स्पर्धेच्या सांगता समारंभात विजेत्यांना प्रमाणपत्रे, रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. डी बी जे महाविद्यालय चिपळूणच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विजेतेपदे मिळवत जनरल चॅम्पियनशिप पटकाविली.

या संपूर्ण स्पर्धा कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. मासुमा पागारकर यांनी काम पाहिले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या विभागातील प्राध्यापक वर्गाचे सहकार्य लाभले.